

24. सप्ती मिथुन *ein Rossopair* 8, 33, 18. गोपा मिथुना die Aćv in 10, 40, 12, 10, 9. घोकाड़ दा मिथुना संग्रहू 17, 2; nach Nrs. 12, 40 nicht zwei Paare, sondern zwei ein Paar bildende (Knabe und Mädchen). पर्मी मिथुनी ebend. पदा चरित् मिथुनाक्षर्णाम् R.V. 10, 88, 11. 99, 5, 87, 13. KHAIND. UP. 1, 1, 6. सर्वति ये मिथुनाना निकामा; R.V. 9, 97, 37. मिथुनाना विसर्गदो दो Söhne und Töchter Nrs. 3, 4. जायते मिथुनः प्रजा; MĀR. P. 49, 22 = VĀNU-P. bei MUIR, ST. 1, 29. समिथुनविधिविकर्णालताशयः BHAG. P. 5, 24, 10. प्र प्रजापा पशुभिर्मिथुनेऽयते TB. 4, 1, 4, 8. मिथुनी गर्वा 3, 11. TS. 1, 8, 1, 2. गोमिथुनौ *ein Paar* ČĀNKH. ČA. 3, 14, 17. दामिथुनौ LĀT. 8, 4, 14. मिथुनानि मूकानि शस्यते AIT. BR. 4, 21. तिवलिवृद्धिर्मिथुनः प्रजात्पै gepaart TB. 4, 2, 1, 8. मिथुना एते प्रदृष्टे गृह्यते 2, 4. TS. 2, 3, 3, 4. कुम्भाश्च कुम्भोद्धे मिथुनानि भवति मिथुनस्य प्रजात्पै sind paarweise, da mit fruchtbare Paarung zustandekomme, 5, 6, 3, 3. ČAT. BR. 2, 3, 2, 16, 10, 1, 1, 7. 13, 1, 3, 7. स्तोमौ PANĀK. BR. 24, 14, 6. KAUC. 51. मिथुनं ह्येकशीका च ČAT. BR. 1, 3, 4, 7, 9, 4, 1, 2. देवं मिथुनं यमित्रावरुणो 3, 1, 54. KHAIND. UP. 1, 1, 5, 6. BRAHMĀ. 2, 10. MBH. 3, 2229. 2945. DA. 1, 30. 2, 55. VARĀH. BH. S. 88, 37. BH. 4, 14 (*Zwillingspaar*). अमर० MEGH. 18. नागासुर० BHAG. P. 5, 24, 9. मेष० KĀT. ČA. 5, 3, 6, 3, 2. गो० GOBU. 3, 1, 5. Aćv. GĀBU. 1, 6, 4. M. 3, 29. 53. क्लौद्योः R. 1, 2, 12, 18 (= UTTARĀHĀMĀ. 27, 17). मिथुनाना सकृष्टम् MĀR. P. 49, 3, 4, 6, 8, 10 (= VĀNU-P. bei MUIR, ST. 1, 28). SPR. 365. तमसा मिथुनं (*der andere Theil, Complement*) सर्वं सर्वस्य मिथुनं इः । रजसश्चापि सर्वं स्पात्सर्वस्य मिथुनं तमः ॥ MBH. 14, 992. इसामो मिथुनं सर्वं सर्वस्य मिथुनं इः । उभयोः सर्वरब्मेमिथुनं तम उच्यते ॥ CIt. bei GAUPAP. zu ŚĀMKHAJAK. 12. MBH. 14, 528. Ausnahmeweise m. sg.: मिथुनं नृणाम् । परिवर्ततम् MBH. 13, 2860. अ० adj. nicht Paare (von beiden Geschlechtern) bildend Aćv. GĀBU. 4, 2, 2, 3, 3. अन्योऽन्योः adj. paarweise lebend HARIV. 3623. Am Ende eines adj. comp. f. शा ČA. 144. SPR. 477. — 2) n. Paarung, Begattung AIT. BR. 1, 1. देव० 22. द्व्यूद्विक्षरति पुमान्दू समस्यति तन्मिथुनम् 35, 3, 47. द्वंद्वे वै मिथुनम् zu Zweien findet Paarung statt 50, 6, 3. TB. 1, 6, 3, 1. तयैरहं देवय-द्वया मिथुनेन प्रभूयासम् TS. 1, 6, 4, 4. KHAIND. UP. 2, 13, 1, 2. पौर्णै मिथुने उपशमन 2, 1, 3, 5. ČAT. BR. 1, 1, 18, 9, 2, 5. तिरु इव वै मिथुनेन चर्यते 9. जायापते मिथुनं चर्त्ता 4, 6, 3, 9, 10, 11, 5, 4, 16. मिथुनं संभू 6, 1, 3, 1. मिथुनमुपेयात् 2, 2, 39. KĀT. ČA. 13, 3, 9. ब्राह्मणं ब्राह्मणो चैव मिथुनायोपसंगते MBH. 1, 6897. मिथुनं समेति VARĀH. BH. 4, 2. माता पुत्रो मिथुनं गच्छति beim Vieh P. 8, 1, 15. SCH. श्रात्म० adj. mit sich selbst sich paarend KHAIND. UP. 7, 23, 2. Paarung im weitesten Sinne: अन्योऽन्याभिभवाश्चयतनमिथुनवृत्यः ŚĀMKHAJAK. 12. — 3) n. die Zwillinge im Thierkreise oder überh. der 5te Bogen von 30° in einem Kreise TRAIK. H. 116, SCH. (m.). H. an. MED. SŪRAJAS. 8, 10. 12, 64. 14, 5. VARĀH. BH. S. 5, 37. 41, 3. 100, 1. 102, 2. BH. 1, 10. 11, 10. 18, 2. 15. 27, 8. MĀR. P. 58, 75. VERZ. d. OXF. H. 46, a. 34. 340, a. 6. ČALPATI in Z. f. d. K. d. M. 3, 389. متن bei ALBYOUNI bei REINAUD, Mém. sur l'Inde 364. Vgl. نू०. — 4) eine mit einer Präposition verbundene Wurzel SIDDH. K. zu P. 7, 4, 48. — 5) Bez. bestimmter Statuetten (Pendants) am Eingange eines Tempels VARĀH. BH. S. 56, 18. — Vgl. मेथुन.

मिथुनत्वं (von मिथुन) n. das Gepaartsein, Bildung eines Paars AV. 8, 9, 10. TB. 4, 1, 3, 4. 2, 1, 3, 12. 3, 3, 4, 6. TS. 2, 6, 3. देवानां पर्लीप्तः

v. Theil.

ति मिथुनत्वाय 40, 3. 3, 5, 1, 4. प्रवास्यनुवासीत्पाळु मिथुनत्वाय 3, 3, 7, 5, 6, 3. ČAT. BR. 13, 1, 3, 1. ČĀNK. zu KHAIND. UP. 8, 17. मिथुनभाव (पि० + भाव) m. dass. SCHOL. zu KAP. 1, 144. मिथुनत्वात्न् (मि० + त्रत) adj. dem Beischlaf huldigend, ihn vollführrend BAIE. P. 3, 6, 51. — Vgl. मेथुनर्धिन्. मिथुनाय (von मिथुन), ०पते sich paaren, — begatten: आवतुरं कीमि पश्चेव द्वंद्वं मिथुनपते P. 8, 1, 15. SCH. मिथुनी (wie eben) adv. mit करू Paarung zu Stande bringen: मिथुनी एव तेन करोति TS. 3, 4, 3, 1. ČAT. BR. 2, 4, 4, 24. 3, 2, 1, 2. mit अम् und भू॒ sich paaren, sich begatten: मिथुन्येनपा स्पाम् ČAT. BR. 1, 7, 4, 1. 2, 1, 3, 5. 2, 4, 15. 3, 2, 4, 25. प्रजा मिथुनी ॥ २ ॥ भवतीर्न प्राजायत TS. 5, 3, 6, 3. पूदा कि नम् ऊर्मवृत्यथ मिथुनी भवतो उथरेतः मिथ्यते 6, 5, 6, 6. ČAT. BR. 10, 5, 3, 11. KHAIND. UP. 2, 13, 2. भू॒य BHAG. P. 4, 20, 54. sich paarweise stellen: ०भू॒य गापत्तः 3, 20, 46. ततो उधस्ताद्वित्तले करः — भवान्या सहृ॒या सहृ॒यस्ते (०भू॒य आस्ते ed. Bomb.) vereint mit 5, 24, 17. मिथुनीभाव (von मि० + ॑ भू॒) m. Begattung BHAG. P. 5, 14, 30. पुंसः स्त्रिया 5, 8. मिथुनेचर (पि०, loc. von मिथुन, + चर) adj. paarweise lebend, m. der Vogel Kākraवाकः (लटीम् अन्योऽन्यमिथुनेशैव सेविता मिथुनेचरैः HARI. 3623. मिथुंयां adv. = मिथु॒ verkehrt, falsch, unrichtig: न त्रियै मिथुया धार्यतम् R.V. 7, 104, 13. मिथुया चर्ततम् AV. 4, 29, 7. मा देवानां मिथुया कर्म भागम् 39, 9. — Vgl. मिथ्या. मिथुम् adv. dass.: मिथुशरत्तम् (मिथुया AV.) TS. 4, 7, 15, 2. ममेदमिष्ठं न मिथुर्भवाति missrathen, fehlschlagen TB. 3, 7, 5, 12. मिथु॒ कृत s. u. मिथु॒ मिथु॒दृप् (मिथु॒ + दृप्) adj. abwechselnd sichtbar, — erscheinend: Morgen und Nacht R.V. 2, 31, 5. न द्वापदा मिथुदृशा स्त्रामबुद्ध्यमाने यमहृत्यै SI. 1, 29, 3. मिथ्या adv. (neben मिथम्) gana स्वरादि zu P. 4, 1, 37. मिथ्यैश्वर्यप (मिथम् + अ॒-॒य) adj. gegenseitig Mangel oder Not von sich abwendend: बृहस्पतिर्भित्यैश्वर्यपेभिरुद्धियैषी असृजत स्वपुणिः R.V. 10, 67, 8. मिथ्योपायै (मिथम् + योप्य) m. das unter-sich-Handgemeinwerden AV. 12, 3, 24. मिथ्यैयै (जüngere Form von मिथ्या) adv. gana स्वरादि zu P. 4, 1, 37. Einfluss auf den Ton eines verbi finiti P. 8, 1, 69, SCH. = मृषा, अनृतम् n. s. w. AK. 3, 5, 15. H. 1334. H. 268, SCH. HALĀ. 1, 144. verkehrt, falsch, unrichtig; in Verbindung mit करू॒ gana सातादादि zu P. 4, 4, 74. ČAT. BR. 1, 9, 3, 4, 2, 3, 4, 18. 20. 3, 4, 2, 19. मिथ्यैकृत 2, 3, 19, 24. 3, 3, 18. पूत्रा व्येते न शक्यते मिथ्याकर्तुम् so v. a. longuen, in Abrede stellen (ऐ पुत्रा न भवतीति वक्तुं न शक्यते NILAK.) MBH. 13, 2623. mit dem caus. med. von करू॒ (ein Wort) zu wiederholten Malen falsch aussprechen P. 4, 3, 71. VOP. 23, 54. act. einmal falsch aussprechen ebend. चिकित्सकानां सर्वेषां मिथ्या प्रचरताम् falsch verfahrend M. 9, 284. JĀĒN. 2, 242. मृषा महानीत इति प्रभावादत्प्रमाणे उपि यथा न मिथ्या। शब्दो महाराजा इति प्रतीतस्तथैव तस्मिन्युपुङ्गे उर्भके उपि॒ ॥ RAEB. 18, 41. SPR. 1894. तव तन्वङ्गि॒ मिथ्यैव द्विमङ्गेषु मार्दिवम् 4112. Gegens. सम्यक् SUČA. 4, 49*